

16<sup>th</sup> February, 2023

To  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street  
Mumbai -400 001  
Scrip Code: 513121

To  
National Stock Exchange India Limited  
5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza,  
Bandra (East)  
Mumbai - 400051  
NSE Symbol: ORICONENT

**Sub: Newspaper Publication of Extract of Unaudited Financial Result for quarter/nine-months ended 31<sup>st</sup> December, 2022**

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Result for quarter/nine-months ended on 31<sup>st</sup> December, 2022 published on Thursday, 16<sup>th</sup> February, 2023 in following News Paper(s):

1. Business Standard
2. Tarun Bharat

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You  
Yours faithfully

For Oricon Enterprises Limited

Sanjay Jain  
Company Secretary

**Encl: Newspaper Publication`**

**PRIME FOCUS LIMITED**  
 Registered Office: Prime Focus House, Linking Road, Opp. Citi Bank, Khar West, Mumbai - 400 052  
 Phone: 022-67155000 Fax: 022-67155001 Website: www.primefocus.com  
 Corporate Identity Number (CIN): L92100MH1997PLC108981

**UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS PERIOD ENDED DECEMBER 31, 2022**

Sr. No.	Particulars	Quarter ended			Period ended			Year ended
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations (net)	1,10,593.52	1,07,469.16	85,223.11	3,20,877.36	2,28,724.48	3,38,590.97	
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional items)	6,927.69	2,516.35	1,748.91	12,350.80	(2,405.33)	9,824.78	
3	Net Profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	6,927.69	2,231.08	1,748.91	6,346.62	(5,116.29)	(8,226.75)	
4	Net Profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	4,189.13	1,095.26	(1,140.30)	401.96	(8,399.83)	(17,389.30)	
5	Total comprehensive income for the period	(384.32)	(7,391.73)	(1,805.91)	(18,107.83)	(9,465.03)	(17,144.92)	
6	Equity share capital	2,995.37	2,995.37	2,992.49	2,995.37	2,992.49	2,995.37	
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	-	-	8,411.02	
8	Earnings per share (before exceptional items) (net of tax) (of ₹ 1 each) (Not Annualised)	-	-	-	-	-	-	
	a) Basic (₹)	1.40	0.46	(0.38)	2.14	(1.90)	0.22	
	b) Diluted (₹)	1.37	0.46	(0.38)	2.10	(1.90)	0.22	
9	Earnings per share (after exceptional items) (of ₹ 1 each) (Not Annualised)	-	-	-	-	-	-	
	a) Basic (₹)	1.40	0.37	(0.38)	0.13	(2.81)	(5.81)	
	b) Diluted (₹)	1.37	0.37	(0.38)	0.13	(2.81)	(5.81)	

**Key numbers of Standalone Financial Results**

Sr. No.	Particulars	Quarter ended			Period ended			Year ended
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Turnover / (net sales)	724.04	1,621.43	3,042.74	3,128.96	7,295.80	10,251.34	
2	Profit / (Loss) before tax	(286.10)	143.62	771.16	(1,215.83)	3,153.54	29,069.44	
3	Profit / (Loss) after tax	(286.10)	143.62	782.48	(1,215.83)	3,153.54	29,069.44	

1. The above is an extract of detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges website www.nseindia.com and www.bseindia.com and also on company's website www.primefocus.com.

2. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 14, 2023.

For Prime Focus Limited  
 Sd/-  
 Naresh Malhotra  
 Chairman and Whole-time Director  
 DIN No. 00004597

Place : Mumbai  
 Date : February 14, 2023

**MACHINO PLASTICS LTD.**  
 Regd. Office: Plot # 3, Maruti Joint Venture Complex, Delhi-Gurugram Road, Gurugram, Haryana - 122015  
 Phone: 0124-2341216, 2340806, Fax: 0124-2340692, E-mail: admin@machino.com, Website: www.machino.com  
 CIN : L25209HR2003PLC035034

**Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter / Nine Months Ended 31st December, 2022**  
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		31-Dec-22	31-Dec-22	31-Dec-21	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Revenue from Operations (net)	8,124.32	25,057.37	7,309.32	
2	Net Profit / (Loss) before tax	48.96	202.96	(99.43)	
3	Net Profit / (Loss) after taxes & exceptional items	36.75	141.38	(28.52)	
4	Total Comprehensive Income (after tax)	36.75	141.38	(28.52)	
5	Paid-up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	613.68	613.68	613.68	
6	Reserves excluding revaluation reserves as per balance sheet of previous accounting year	-	3,319.13	-	
7	Earning per share (EPS) before Exceptional items	-	-	-	
	a) Basic EPS (Rs.)	0.60	2.30	(0.46)	
	b) Diluted EPS (Rs.)	0.60	2.30	(0.46)	
8	Earning per share (EPS) after Exceptional items	-	-	-	
	a) Basic EPS (Rs.)	0.60	2.30	(0.46)	
	b) Diluted EPS (Rs.)	0.60	2.30	(0.46)	

\*Reserve excluding revaluation reserves for the period ended as on 31st March 2021 was Rs. 3,603.41 lakhs.

**NOTES:**

1. The above unaudited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2022 were reviewed by the audit committee and were taken on record by the Board of Directors in their meeting held on 14th February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

2. The above is an extract of the detailed format of unaudited results for the quarter and nine months ended 31st December, 2022, filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited results for the quarter and nine months ended 31st December, 2022 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.machino.com).

By Order of the Board  
 For MACHINO PLASTICS LIMITED  
 Sd/-  
 Aditya Jindal  
 Chairman cum Managing Director

Place: Gurugram  
 Date: 14th February, 2023

**JAMSHRI REALTY LIMITED**  
 (Formerly known as The Jamshri Ranjitsinghji Spinning and Weaving Mills Co.Ltd.)  
 CIN: L17111PN1907PLC000258  
 Regd. Office: Fatechand Damani Nagar, Station Road, Solapur-413 001. W: www.jamshri.in, ph. No. 91 22 43152400 E: jammill1907@gmail.com

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2022**  
 (₹ in lacs)

Sr. No.	Particulars	QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED		
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue Income	124.87	121.20	154.13	399.80	247.89	381.28
2	Profit / (Loss) for the period from continuing operations before Tax and Exceptional items	(117.62)	(112.48)	(90.24)	(330.52)	(313.09)	(452.08)
3	Net Profit / (Loss) for the period from continuing operations after tax and Exceptional items	(111.67)	(112.48)	(90.24)	(324.58)	(311.89)	(548.51)
4	Profit / (Loss) for the period from discontinued operations before Tax	(8.15)	(7.07)	(9.59)	(22.22)	(30.36)	(37.27)
5	Net Profit / (Loss) for the period from discontinued operations after tax	(8.15)	(7.07)	(9.59)	(22.22)	(30.36)	(37.27)
6	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(119.83)	(119.55)	(99.83)	(346.80)	(342.25)	(579.28)
7	Equity Share Capital	698.65	698.65	698.65	698.65	698.65	698.65
8	Earnings Per Share of Rs. 1000/- each	1000/-	1000/-	1000/-	1000/-	1000/-	1000/-
	Continued operations Basic & Diluted Earning Per Share	(159.84)	(161.00)	(129.17)	(464.58)	(446.42)	(785.10)
	Discontinued operations Basic & Diluted Earning Per Share	(11.67)	(10.12)	(13.73)	(31.80)	(43.45)	(63.35)

**NOTES:**

a) The above unaudited financial results has been reviewed by the Audit Committee approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2023.

b) The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act, 2013 read with of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other relevant provisions of the Act.

c) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and Nine Months ended 31 December 2022 filed with BSE. The full format is available on the website of BSE www.bseindia.com and on the Company's website at www.jamshri.in.

For JAMSHRI REALTY LIMITED  
 Sd/-  
 RAJESH DAMANI  
 JT. MANAGING DIRECTOR

PLACE : MUMBAI  
 DATE : 14th FEBRUARY 2023

**Arcil**  
 Premier ARC

**Asset Reconstruction Company (India) Ltd. acting in capacity as Trustee of Arcil-AST-III Trust & Arcil-SBPS-023-II Trust (Arcil) set up in respect of financial assets pertaining to R.R. Infopark Private Limited, having office at The Ruby, 10th floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai-400 028 Website: www.arcil.co.in CIN-U65999MH2002PLC134884**

**APPENDIX - II A and IV-A**  
 [See proviso to rule 6(2) and 8 (6)]  
**SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE & IMMOVABLE PROPERTY**

**E-Auction Notice for Sale of movable and immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) and 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged to and the movable property hypothecated to Asset Reconstruction Company (India) Limited in capacity as Trustee of Arcil-AST-III Trust & Arcil-SBPS-023-II Trust ("Secured Creditor") acting for itself, JM Financial Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee of JMFARC-Oriental Bank of Commerce March 2014 - Trust, Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee of EARC Trust SC 33 ("EARC"), and Union Bank of India (erstwhile Corporation Bank) (hereinafter collectively referred to as the "Consortium"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor for itself and on behalf of the Consortium, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "without recourse" basis on March 03, 2023 at 12 Noon for recovery of Rs. 4,23,20,25,818.28/- (Indian Rupees Four Hundred and Twenty Three Crore Twenty Lakh Twenty Five Thousand Eight Hundred and Eighteen Rupees and Twenty Eight Paise only) together with further interest thereon and costs till date of repayment, being the Total Outstanding Dues as on December 13, 2012, owed to the Consortium by the Borrower - R.R. Infopark Private Limited and Guarantor - Mr. R. Ravi; with requisite consent of above 60% in value by secured creditors.

**Note:** In addition to the abovementioned outstanding dues of the Consortium, there is a pari passu charge for an amount of Rs.50,00,00,000/- (Indian Rupees Fifty Crore only) alongwith interest (if any) in favour of one Hanudev Investments Private Limited as set forth in the order of the Hon'ble Debts Recovery Tribunal, Chennai, dated 13.12.2012 in O.A. No. 121 of 2011. In accordance with the orders of the Hon'ble High Court dated 20.12.2018 in O.A. No. 854-855 of 2018 in C. S. No. 636 of 2018, JM Financial Asset Reconstruction Company Limited has been permitted to proceed with the present sale, and JM Financial Asset Reconstruction Company Limited has given consent to Arcil to proceed with the sale of the aforesaid property for itself and the Consortium, with disclosure of the aforesaid order. Hanudev Investments Private Limited's pari passu charge will be cleared proportionately in accordance with order of Debts Recovery Tribunal, Chennai dated 13.12.2012 in O.A.No 121 of 2011. The Reserve Price (RP) and Earnest Money Deposit (EMD) will be as follows:

Lots	Description of the Properties	Reserve Price (RP) and Earnest Money Deposit (EMD)
1.	A. 50% share in all that piece and parcel of property of land to an extent of 165 grounds comprised in survey Nos. 425 to 429 - parts, Ambattur Village and S. No. 24,26,27,29, 140,141 to 151, 154, 167, and 169 parts of Mannurpet Village being part of Plot No.18, 19 and 20(SP) Industrial Estate, Ambattur, Chennai-58 and bounded on the North by Plot no.7 and 8(SP), South by 80 feet road. East by remaining part of Schedule 'A' Property (described in sale deed dated 27.03.2006 bearing document no.3435 of 2006 on the file of SRO, Ambattur), West by 60 feet public Road situated within the sub-registrar district of Konnur (Ambattur) and registration District of Chennai- North and multi storey building thereon. B. 50% share in all that piece and parcel of property of land to an extent of 165 grounds comprised in survey Nos. 425 to 429 - parts, Ambattur Village and S. No. 24,26,27, 29,140,141 to 151, 154, 167, and 169 parts of Mannurpet Village being part of Plot No.18, 19 and 20(SP) Industrial Estate, Ambattur, Chennai-58 and bounded on the North by Plot no.7 and 8(SP), South by 80 feet road, East by remaining part of Schedule 'A' Property (described in sale deed dated 30.06.2006 bearing document no.7734 of 2006 on the file of SRO, Ambattur), West by 60 feet public Road situated within the sub-registrar district of Konnur (Ambattur) and registration District of Chennai- North and multi storey building thereon. The property is owned by RR Infopark Private Limited C. Furniture & Fixtures, Plant and Machinery Electrical Equipments, and all other movable assets situated at Plot No 18, 19 and 20(SP) Industrial Estate, Ambattur Chennai 600058. (Amount attributable towards furniture, fixtures and plant and machineries in the total RP is Rs.3 cr.)	For Land & Building along with the Furniture & Fixtures, Plant and Machinery Electrical Equipment etc. thereon. **  RP - Rs. 180 crore (Indian Rupees One Hundred and Eighty Crore Only)  EMD - Rs. 18 Crore (Indian Rupees Eighteen Crore Only)

**\*\*Exclusive of applicable GST on value of Plant & Machineries and the GST applicable on such sale which is to be borne by the purchaser.**

**Encumbrances/Dues known to Arcil:**

Sr. No.	Particulars	Amount in crore
1.	Property Tax	10.83
2.	CAAIIUC - Maintenance Charges	0.45
3.	CMDA penalty charges	11.91
4.	Water and Sewage Tax	0.63
	<b>Total</b>	<b>23.82</b>

The above amount mentioned are based on the information known to the secured creditors to the best of their knowledge, the actual amount may vary from what is stated above.

The sale proceeds of properties would be distributed as per provisions of SARFAESI, subject to the Note above. The entire lot shall be sold together. No separate bids for the immovable and movable shall be entertained. The decision of Authorized Officer shall be final. This notice is also to be treated as 15 days' notice under rule 6(2) & 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the Borrower(s)/Mortgagor(s).

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Asset Reconstruction Company (India) Limited - Secured Creditor's website i.e. http://www.arcil.co.in and may contact Arcil officers viz. Mr. Harshad Gandhi (+91 98195 84649)/Meraj Sayed (+91 9820485425)/Gurunathan (+91 9176500311) email at: auction@arcil.co.in

Place: Mumbai, Date: 14.02.2023 Sd/- Authorised Officer, Asset Reconstruction Company (India) Ltd.

**IL&FS Engineering Services**  
**IL&FS Engineering and Construction Company Limited**  
 CIN: L45201TG1988PLC008624  
 Regd. Office: D.No.8-2-120/113, B-Block, 1st Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500033  
 Ph: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@ilsengg.com; Web: www.ilsengg.com

**EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2022**  
 (₹ in Lakhs except per share data)

Particulars	Standalone(Unaudited for the Quarter and Nine months ended 31.12.2022)					Consolidated (Unaudited for the Quarter and Nine months ended 31.12.2022)				
	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022 (Audited)	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022 (Audited)
	Total income from operations	2236	5196	10802	24959	37868	2236	5196	10802	24959
Net profit for the period before tax, exceptional and/or extraordinary items	(1915)	(7972)	(3928)	(9927)	(20692)	(1915)	(7972)	(3928)	(9927)	(20692)
Net profit for the period before tax after exceptional and/or extraordinary items	(2451)	(1616)	(4464)	(3571)	(38635)	(2451)	(1616)	(4464)	(3571)	(38635)
Net profit for the period after tax and exceptional and/or extraordinary items	(2451)	(1616)	(4464)	(3571)	(38635)	(2451)	(1616)	(4464)	(3571)	(38613)
Total comprehensive Income for the period comprising of profit for the period (after tax) and other comprehensive income after tax	(2451)	(1616)	(4448)	(3571)	(38652)	(2451)	(1616)	(4448)	(3571)	(38630)
Paid up equity share capital	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112
Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualized): basic & diluted	(1.87)	(1.23)	(3.40)	(2.72)	(29.47)	(1.87)	(1.23)	(3.40)	(2.72)	(29.45)

**Notes:**

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 filed with stock exchanges under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated financials results for the quarter and nine months ended 31st December, 2022 are available on stock exchange websites and also on the Company's website at www.ilsengg.com

By order of the Board  
 For IL&FS Engineering and Construction Company Ltd  
 Sd/-  
 Dilip Lalchand Bhatia  
 Director  
 DIN # 01825694

Place: Gurgaon  
 Date: 14.02.2023

**DVARA KGFS**  
**Dvara Kshetriya Gramin Financial Services Private Limited**  
 CIN: U65991TN1993PTC024547  
 Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagan Village, Taramani, Chennai - 600 113

**Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31 December 2022**  
 (All amounts are in Indian Rupees in Lakhs, except share data and as stated)

Sl. No.	Particulars	Quarter ended			Nine Months ended			Year ended
		31 December 2022	30 September 2022	31 December 2021	31 December 2022	31 December 2021	31 March 2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	9,867.38	8,708.19	5,322.66	26,539.78	19,595.60	28,595.53	
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,123.80	475.24	(729.86)	2,036.09	(2,356.40)	170.49	
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,123.80	475.24	(729.86)	2,036.09	(2,356.40)	170.49	
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	815.75	211.60	(535.64)	1,353.24	(1,733.40)	57.03	
5	Total Comprehensive Income for the year	827.71	261.36	(514.50)	1,411.06	(1,774.09)	156.22	
6	Paid up Equity Share Capital	10,887.14	10,887.14	10,887.14	10,887.14	10,887.14	10,887.14	
7	Share application money pending allotment	-	-	-	-	-	-	
8	Securities Premium	35,504.84	35,504.84	35,504.84	35,504.84	35,504.84	35,504.84	
9	Reserves (excluding Revaluation Reserve)	20,424.57	19,561.48	16,934.08	20,424.57	16,934.08	18,952.37	
10	Net worth (Equity and preference share capital + Reserve and surplus excluding revaluation reserve)	31,311.71	30,448.61	27,821.22	31,311.71	27,821.22	29,839.51	
11	Paid up Debt Capital / Outstanding Debt Securities	122,044.15	108,490.18	81,887.80	122,044.15	81,887.80	92,914.87	
12	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-	
13	Debt Equity Ratio (refer note e)	3.69	3.37	3.09	3.69	3.09	3.26	
14	Earnings per share (of Rs. 100 each)	-	-	-	-	-	-	
	- Basic	7.28	1.93	(4.92)	12.22	(15.92)	0.52	
	- Diluted	7.27	1.93	(4.92)	12.18	(15.92)	0.52	
15	Capital Redemption Reserve	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL	
16	Debt Redemption Reserve (Refer note f)	NA	NA	NA	NA	NA	NA	
17	Debt Service Coverage Ratio (Refer note g)	NA	NA	NA	NA	NA	NA	
18	Interest Service Coverage Ratio (Refer note g)	NA	NA	NA	NA	NA	NA	

**Notes:**

a. The Sl. No. 1 to 8 and 12 are extracts from the detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 are available on the website of the stock exchange and the Company.

b. The unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2

‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो’ उद्यापासून

मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो’चे (मायटेक्स) आयोजन केले आहे. मुंबईत सकाळी ८ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मायटेक्स एक्स्पो’चा शानदार भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर’ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्य संस्थांच्यावतीने हा भव्य ‘एक्स्पो’ संपन्न होत आहे. ही माहिती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. या ‘मायटेक्स’मध्ये जगभरातील व्यापारी आणि उद्योजकांचा सहभाग असल्याने उद्योग, व्यापार क्षेत्रासाठी मांड्याळीच ठरणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत थेट संवाद साधण्याची संधी सहभागी होणाऱ्या उद्योजका, व्यापारी बंधूंना मिळणार आहे. सकाळी ८ ते ९ या कालावधीत मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यासमवेत संवाद साधता येणार आहे. त्यानंतर ‘मायटेक्स एक्स्पो’चा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

दिव्यांग विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ

राज्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): ‘राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यात आली असून त्यामुळे आता महामंडळाकडून दिव्यांगांना वाटप करण्यात येणान्या कर्ज खंड पडणार नाही.’ अशी खाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.



अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भोगे, दिव्यांग विकास विभागाचे सचिव अभय महाजन, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर, महाव्यवस्थापक युवराज पवार आदी उपस्थित होते.

‘राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख

दिव्यांग आहेत. मात्र, सध्या दिव्यांगांची संख्या किती आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्था, कॉर्पोरेट कंपनी, सामाजिक उत्तरदायित्व निधी या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांकडून निर्मिती, उत्पादित केलेल्या

साहित्यांना स्टॉल देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दिव्यांगांना उत्तम दर्जाच्या साहित्याचे वाटप झाले पाहिजे. साहित्याच्या गुणवत्तेची तडजोड करू नका, असे सांगतानाच दिव्यांग बंधू-भगिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, असे बॅटरीवर चालणारी सायकल, वाहन त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

कर्जवाटपाची प्रक्रिया पुनरुज्जीवित

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘दिव्यांग बांधव हे समाजातील महत्वाचे घटक आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता, कलागुण असून त्याला वाव देण्यासाठी महामंडळासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. महामंडळाला ५०० कोटीचे भाग भांडवल देण्यात आले असून गेली काही वर्षे बांधलेले कर्जवाटप आता पुन्हा सुरू होणार आहे. कर्जवाटपाची प्रक्रिया पुनरुज्जीवित केल्यामुळे राज्यातील लक्षावधी दिव्यांग बांधव आता स्वबळावर आत्मसन्मानाने स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.’’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जाहीर नोटीस

याद्वारे संबंधितांना कळविण्यात येते की, रुबीड इंस्टिट्यूटचे प्रो. प्रा. रणू ए. अग्रवाल यांची मोजे उसर, ता. वाडा, जि. पालघर येथील

Table with 3 columns: गट नंबर, क्षेत्र, आकार. Row 1: ४२०, हे.-आर-प्रती, ०-८२. Row 2: यापैकी विक्री क्षेत्र, ०-०८-००.

वरील जमीन मिळकत त्यांनी आमचे अशिलांना विकण्याचे मान्य व कबूल केले आहे.

तरी सदर मिळकतीवर कोणाही इस्माचा, व्यक्तीचा गहाण, दान, दावा, वारस, वहिवाट व अन्य हक्क हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत निमस्वाक्षरीकारांना सिव्ही सोफी कॉलेक्स, शांण नंबर ११५, कुडूस, ता. वाडा, जि. पालघर या त्यांच्या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

दि. १६.०२.२०२३ मधील अॅड. धिरज सी. पाटील (खरेदीदाराचे वकिल)

जाहीर नोटीस

याद्वारे संबंधितांना कळविण्यात येते की, अनंता पांडुरंग विदे, मंगेश पांडुरंग विदे व इतर यांची मोजे उसर, ता. वाडा, जि. पालघर येथील

Table with 3 columns: गट नंबर, क्षेत्र, आकार. Row 1: ४२५, हे.-आर-प्रती, ८-३८. Row 2: यापैकी विक्री क्षेत्र, ०-०८-००.

वरील जमीन मिळकत त्यांनी आमचे अशिलांना विकण्याचे मान्य व कबूल केले आहे.

तरी सदर मिळकतीवर कोणाही इस्माचा, व्यक्तीचा गहाण, दान, दावा, वारस, वहिवाट व अन्य हक्क हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत निमस्वाक्षरीकारांना सिव्ही सोफी कॉलेक्स, शांण नंबर ११५, कुडूस, ता. वाडा, जि. पालघर या त्यांच्या पत्त्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

दि. १६.०२.२०२३ मधील अॅड. धिरज सी. पाटील (खरेदीदाराचे वकिल)

महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे बेल, फुले अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी

मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंदिर ट्रस्ट, भाविक प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलिंगावर बेल व फुले अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आला. बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रांफ यांच्यासह भाविकांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.



कोरोना काळात मंदिरात पूजाविधीबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. तसेच, ‘आयआयटी’च्या एका अहवालानुसार शिवलिंगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजासाहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलिंगाची झीज, नुकसान होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत भाविकांमधून पूजाविधी परत सुरू करण्याबाबत मागणी होती. या मुद्द्यावर

स्थानिक आमदार व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंदिर ट्रस्टी व भाविक प्रतिनिधींची बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ‘‘महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे मंदिर विश्वस्तांसह पोलिस प्रशासन आदी सर्वजण भाविकांच्या मदतीसाठी असतील. भाविकांनी सहकार्य करावे. शिवलिंगाची झीज, नुकसान होणार नाही, यादृष्टीने आपली जबाबदारी आहे. भाविकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. मंदिर आपल्या सर्वांचे आहे. त्याची सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची अतिरिक्त बस सुविधा

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देत असल्यामुळे आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून शनिवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी या मार्गावर अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त बस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी मार्गावर बसमार्ग क्र. १८८ (मर्या.)च्या सहा अतिरिक्त बस सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत चालविण्यात येणार असून बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान, शिवडी), बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अण्टॉप हिल) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) अशा तिन्ही मार्गावर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सहा अतिरिक्त बस चालविण्यात येणार आहेत.

एसएनडीटीचा ७२वा दीक्षांत समारोह उत्साहात


मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचा ७२वा दीक्षांत समारोह बुधवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह, चर्चोट येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अनेकक्रमाचे प्रमुख अतिथी अंबादास जोशी (निवृत्त न्यायाधीश), लोकायुक्त, गोवा राज्य यांनी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त विदुशींचे अभिनंदन केले. तसेच, पदवीधर विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देत असताना तरुण पिढीला कुटुंबात वाचन संस्कृती रुजवण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. दीक्षांत समारोहात एकूण १२,८०१ स्वायत्त महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांना पदवी/पदविका प्रदान करण्यात आल्या. ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाच्या



पदवीधरांचे अभिनंदन केले. डॉ. संजय शेडमाके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी परितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावाची उद्घोषणा केली. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी अंबादास जोशी, कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा, कुलसचिव, प्रा. विलास नांदवडेकर, वित्त व लेखा अधिकारी, विकास देसाई आणि विद्यापीठाच्या अधिष्ठाता यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

‘एनएसई’चा ‘सीएमई’ समूहासह करार

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): ‘एनएसई’ने ‘सीएमई’ समूहासोबत ‘डब्ल्यूटीआय’ कूड तेल आणि नैसर्गिक गॅस कंत्राटासाठी डेटा परवाना करारावर स्वाक्षरी केली. भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ‘ए न व य ए म ई’ ए क स डब्ल्यूटीआय’ कूड तेल आणि नैसर्गिक गॅस (हेनरी हब) डेरिव्हेटिव्हजची यादी, व्यापार आणि रुपयातील व्यवहारांची सेटलमेंट करण्याची परवानगी मिळणार आहे. याशिवाय, ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट’



श्रीराम कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेबी’कडून मंजुरी मिळाल्यानंतर दोन जागतिक स्तरावरील व्यापार मंच उपलब्ध होणार आहेत. ज्योतील व्यवहारांची भारतीय रुपयांमध्ये ‘सेटलमेंट’ करता येणार आहे. ‘डब्ल्यूटीआय कूड ऑईल’ आणि हेनरी हब हे जगविख्यात ‘कमोडिटी डेरिव्हेटिव्हज’ करारांपैकी एक आहेत. हा करार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कारण, यामुळे आम्हाला आमचे उर्जा क्षेत्रातील स्थान बळकट करण्यास मदत होईल.

होय! जातिवादांमुळेच आमच्या मुलाची आत्महत्या

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): ‘आयआयटी’ मुंबईचा विद्यार्थी असणाऱ्या १८ वर्षीय दर्शन सोलंकीने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला होता. आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. जातिवादांमुळेच आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा दावा दर्शनच्या कुटुंबाने केला आहे. दर्शनने आपली बहिण आणि मावशीला आपल्याला जातीवरून मित्रांनी बहिष्कृत केल्याबद्दल सांगितल्याचे दर्शनच्या कुटुंबाने सांगितले आहे.

खरतर ‘आयआयटी’ मुंबई म्हणजे या परिसरात कोणताही भेदभाव नाही, हे चित्र आपल्या समोर उभे राहते. परंतु, याच ‘आयआयटी’मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या दर्शनला छळाला सामोरे जावे लागल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मागील महिन्यात जेव्हा तो आला, तेव्हा त्याने मला आणि माझ्या आई-वडिलांना सांगितले की, तिथे जातिभेद होत असून तो अनुसूचित जातीचा असल्याचे त्याच्या मित्रांना कळव्यावर

त्याचे त्याच्यासोबतचे वर्तन बदल्याचे दर्शनची बहीण जान्हवी सोलंकी हिने म्हटले आहे. तसेच, तो तणावाखाली असून त्याच्यावर अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे मत दर्शनच्या आईने मांडले आहे. दरम्यान, महानगरापूर्वी जेव्हा तो येथे आला होता, तेव्हा त्याने त्या संस्थेत मोफत शिक्षण मिळत असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याचा राग येत

आत्महत्येची सखोल चौकशी करावी

पर्व येथील ‘आयआयटी’मधील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे सखोल चौकशी करावी तसेच, पुन्हा कोणताही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, याची ‘आयआयटी’ प्रशासनाने खबरदारी घ्यावी. दर्शन विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या कुटुंबीयांना ‘आयआयटी’ने सांत्वनापर आर्थिक मदत द्यावी.



घटनेच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक : आयआयटी, मुंबई

बी.टेकच्या पहिल्या वर्षाच्या दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून या घटनेने त्याचे कुटुंबीय आणि मुंबई ‘आयआयटी’चेही मोठे नुकसान झाले आहे. दर्शन याच्या कुटुंबीयांना यातून सावरण्याचे बळ मिळे आणि या कठीण प्रसंगी संस्था त्याच्या कुटुंबासोबत आहे. दर्शन याच्या निधनाबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. आमच्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी संस्था आणि विद्यार्थी मार्गदर्शकांनी प्रयत्न करूनही ही घटना टाळता आली नाही, हे दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आयआयटी, मुंबईतर्फे देण्यात आले आहे.

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन



मुंबई : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त, महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) अतुल पाटील यांनी बुधवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (सर्वसंसाधक आरोग्य) संजय कुरहाडे, प्रमुख अभियंता

(मलनि:सारण प्रचालन) सतिश चव्हाण, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यशवंत जाधव, महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, उपसचिव प्रमोद शिंदे, निरीक्षक (बाजार) धर्मा राठोड तसेच, विभागीय कामगार कल्याण अधिकारी दिलीप राठोड, वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन) निलेश पवार हे मान्यवर उपस्थित होते.

ऑटिकॉन एन्टरप्राइजेस लि. सौ.आय.एन. L28100MH1968PLC014156. मॉड्यूलर कार्यालय: १०७६, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई - ४०००१८. ई-मेल पत्ता: share@ocl-india.com. वेबसाईट: www.oriconenterprises.com. डिसेंबर ३१, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊमाही कालावधी करिता एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रुपये लाखात, ईपीएस वगळता)

अ. क्र.	तपशील	संपलेले त्रैमासिक	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष
१	कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२४६१.०५	१३१७७.३४	१३१७७.३४
२	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादालेक आणि/ किंवा असाधार्य बाबींमुळे)	(७७३.०६)	६७२.५५	६८३.४४
३	कालावधीकरिता कर्णधार निव्वळ नफा / (तोटा) (अपवादालेक आणि/ किंवा असाधार्य बाबींमुळे)	(७७३.०६)	६७२.५५	६८३.४४
४	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादालेक आणि/ किंवा असाधार्य बाबींमुळे)	(६७४.९८)	४२९.७७	४३८.३९
५	खंडीत उपक्रमांमधून कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा / (तोटा)	(१५.२४)	७.०९	(३९.४०)
६	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा / (तोटा)	(६६९.४२)	४३६.८६	४४६.७९
७	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	(६४९.७४)	(१७६.०५)	६४९.७४
८	इंक्विटी सभामाग भांडवल	३१४०.९५	३१४०.९५	३१४०.९५
९	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळता गत वर्षाच्या लेखापरिहित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)	-	-	-
१०	मूळ आणि सौम्यीकृत प्रति भाग उत्पन्न (ईपीएस) - असाधार्य बाबींमुळे (दर्शनी किंमत रु. ०.२/- प्रत्येकी) - अखंडित उपक्रमांमधून	(०.४३)	०.२७	०.२९
११	मूळ आणि सौम्यीकृत प्रति भाग उत्पन्न (ईपीएस) - असाधार्य बाबींमुळे (दर्शनी किंमत रु. ०.२/- प्रत्येकी) - खंडित उपक्रमांमधून	(०.०५)	०.००	(०.१६)

डिसेंबर ३१, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊमाही कालावधीकरिता महत्त्वाची स्वतंत्र वित्तीय माहिती (रुपये लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेले त्रैमासिक	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष
१	कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१८९१.३०	१३१७७.३४	१३१७७.३४
२	कर्णधार नफा	(६८२.४८)	५५३.४८	६९२.४२
३	करपश्चात निव्वळ नफा	(३१६.९९)	३१६.२८	३१६.९९

११. वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता द्यायचे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या डिसेंबर ३१, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिक / नऊमाही कालावधीकरिता अलेखापरिहित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या सारांश आहे. अलेखापरिहित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्राथम स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.oriconenterprises.com) वर उपलब्ध आहेत.

ऑटिकॉन एन्टरप्राइजेस लिमिटेडकरिता  
अर्धश्री सोमनाथ  
व्यवस्थापकीय संचालक  
(बी.आय.एच. - ००१९६०९१)